

मित्रत्वाचे अंशराशीकृत
वृत्तिकारी रकमेतून शासकीय
प्रशासनाची कूटी
करण्यावाक्ता.

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग,
शासन परिषद्क बऱ्मांक-नंबऱ्क 1092/223/सेवा-4,
मंगलवार, मुंबई 400 032, दिनांक 27 जुलै 1992.

परिप्रक

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या प्रकरण-दहा मध्ये सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांकडून वसुली योग्य शासकीय येणे रकमा निधारित करण्यासंबंधात सकिस्तर कार्यपद्धती नेमून दिलेली आहे. त्यातील तरतुदी नुसार सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांकडून वसुली योग्य अशा खाली दरविल्याप्रमाणे दोन प्रकारच्या शासकीय येणे रकमा असतात:-

(अ) जर शासकीय कर्मचा-यास शासकीय निवासस्थान मिळाले असेल तर शासकीय निवासस्थानासंबंधात' असले-ल्या येणे रकमा.

अथि:

(ब) शासकीय निवासस्थानाशी संबंधीत येणे रकमांच्याव्यतिरिक्त इतर येणे रकमा.

वर नमूद केलेल्या शासकीय येणे रकमांचे समायोजन व वसुली यासंबंधीचे कार्यपद्धती उक्त नियगामध्ये विहित करण्यात आली आहे. त्यानुसार निवृत्त शासकीय कर्मचा-यांकडून वसुलीयोग्य शासकीय रकमा येणे असल्यास त्यांची वसुली अनुज्ञेय असलेल्या उपदानाच्या रकमेतूनच करता येते. निवृत्तिवेतनाच्या अंशाराशीकृत मूल्याच्या रकमेतून अशी वसुली करण्यासंबंधात नियमांत कोणतीही तरतुद नाही. तथापि अशी वसुली करणे शक्य ठावे यासाठी काही प्रकरणांत निवृत्तिवेतनाच्या अंशाराशीकृत रकमेचे प्रदान शायकीय कर्मचा-यांच्या निवृत्तीनंतर रोख्डून ठेवल्याचे शासनाचे निर्दर्शनास आणण्यांत आले आहे. म्हणून शासन असा निदेश देत आहे की, सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांकडून वसुलीयोग्य शासकीय रकमा येणे असल्यास त्यांची वसुली निवृत्तिवेतनाच्या अंशाराशीकृत मूल्याच्या रकमेतून करण्यात येऊ नये व त्यासाठी निवृत्तिवेतनाच्या अंशाराशीकृत मूल्याच्या रकमेचे प्रदान रोख्डून ठेवण्यात येऊ नये.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

व.वा. चौधरी,
शासनाचे अवर सचिव, वित्त विभाग.

प्रति,

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल, (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल, (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर,
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,